



महाराष्ट्र शासन



तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य

3, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्र.1967, मुंबई 400 001.

दूरध्वनी क्र. ०२२-68597470, 68597431

ई-मेल - desk11@dtmaharashtra.gov.in, वेबसाईट: <http://www.dtmaharashtra.gov.in>

क्रमांक :- 11/तंत्रिसं/निविदा/एएमसी-एसी/20-

21/988

दिनांक :-13/11/2020

प्रति,

1. नोटीस बोर्ड, कार्यासन क्र.11, मुख्य कार्यालय, मुंबई
2. संकेतस्थळ, तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा., मुंबई
3. _____

विषय :- संचालनालयातील वातानुकूलित यंत्रांकरीता वार्षिक देखभाल दुरुस्ती करता बंद लखोटयात दरपत्रके मागविण्याबाबत....

महोदय,

या संचालनालयातील व मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दालनांमधील एकूण 40 वातानुकूलित यंत्रांच्या अंतर्गत देखभाल व दुरुस्तीबाबत सन २०२०-२१ (1 डिसेंबर 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीसाठी) करीता दर निश्चित करण्यासाठी बंद लखोटयात दरपत्रके मागविण्यात येत आहेत. दरपत्रके दि. 23 / 11 /2020 पर्यंत कार्यासन क्र.11 मध्ये ठेवलेल्या पेटीमध्ये दु.1.00 वाजेपर्यंत सादर करावयाची आहेत. प्राप्त झालेली दरपत्रके दि. 23/11/2020 रोजी दु.3.00 वाजता उघडण्यात येतील. उशिरा आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही.

अटी व शर्ती

1. दरपत्रके सोबतच्या नमुन्यात (form) मध्येच निविदा/दरपत्रके सादर करावीत. स्वतःचा नमूना वापरू नये. मात्र स्वतःच्या कार्यालयीन लेटरहेड सह या कार्यालयाने दिलेला विहित नमूना सादर करता येईल. तसेच दरपत्रके ई-मेल व्दारे सादर करू नये.
2. दरपत्रकाच्या किंमती व अन्य संदर्भाचा वैधता कालावधी स्पष्टपणे नमूद केला पाहिजे. दरपत्रके उघडण्याच्या तारखेपासून 90 दिवसापर्यंतचे असावे.
3. देयके तिमाही पध्दतीने अदा केली जातील.
4. दरपत्रके कोणतेही कारण न दाखवता रद्द करण्याचा हक्क या कार्यालयाने राखून ठेवला आहे.
5. सदर दर पुरवठा आदेश दिल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या कालावधीकरीता स्थिर असावेत व ते 1 वर्ष कंत्राट कालावधीमध्ये संबंधित पुरवठादारास बंधनकारक असतील. पुरवठादाराचे काम समाधानकारक आढळून आल्यास , 03 महिन्याच्या कालावधीकरीता कंत्राट वाढवून देण्यात येईल.
6. कोणतेही कारण न देता एक किंवा अनेक निविदा नाकारण्याचा हक्क हे कार्यालय राखून ठेवीत आहे.
7. इच्छुक कंत्राटदारांना कार्यालयीन वेळेत वातानुकूलित यंत्राची पाहणी करता येईल मात्र कोवीड -19 च्या पार्श्वभूमीवर संबंधितांनी लेटर हेड वर दिलेल्या ई-मेल /दुरध्वनी वर संपर्क करून पाहणीची वेळ निश्चित करून घ्यावी.

स्वाक्षरी/-

(डॉ. अभय वाघ)

संचालक

तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा., मुंबई.

प्रत :- नोटीस बोर्ड कार्यासन क्र.11 आणि वेबसाईट

वातानुकूलित यंत्रांकरीता अंतर्गत देखभाल व दुरुस्तीबाबत दरपत्रकाचा विहित नमुना

1) कंत्राटदाराचे नाव व पत्रव्यवहाराचा पत्ता :- _____

2) दूरध्वनी / मोबाईल क्रमांक :- _____

3) इन्कमटॅक्स पॅन नंबर (झेरोक्स जोडावी) :- _____

4) शॉप लायसन्स / मुंबई महानगरपालिका नोंदणी क्रमांक (झेरोक्स जोडावी): - _____

5) जीएसटी नंबर असल्यास: - _____

अ.क्र	प्रकार	प्रति नग दर रु. (सर्व कर समाविष्ट)
Yearly AMC Rates.		
1	<p>General Servicing including.</p> <p>a) Replacement or Repairing of following items</p> <p>I) Capacitor R/S,</p> <p>II) Conductor Switch,</p> <p>III) Gas Charging,</p> <p>IV) Condenser Coil,</p> <p>b) Water Wash Service,</p> <p>c) Blower Service.</p> <p>The yearly AMC will include one mandatory service per AC per quarter. During such service, all the above mentioned (a), (b) & (c) will be done . In addition, there will be break down calls as per need.</p>	
One Time Rates Depending on Requirements.		
2	Compressor replacement (per unit)	
3	Remote Control and Hand Set replacement	
4	Indoor Fan Motor Replacement	
5	Indoor Blower Replacement	
6	Outdoor Fan Blade Replacement	
7	Outdoor Fan Motor Replacement	
8	Copper Pipe – Supply and Installation	
9	Electrical Power Plug & Switch – Supply & Installation	
10	Electrical Cable – Per Meter - Supply & Installation	
11	IDU Swing Motor	
12	Service Valve	

प्रतिज्ञापत्र

मी खालील सही करणार,याद्वारे घोषित करतो की, या दरपत्रकासाठी तंत्रशिक्षण संचालनालय यांनी विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती वाचल्या असून त्या मला मान्य आहेत. मी या दरपत्रकासोबत दिलेली सर्व माहिती खरी असून, सोबत जोडलेली सर्व कागदपत्रे मूळ प्रमाणपत्राच्या / कागदपत्राच्या सत्य प्रती आहेत. मला / मी प्रतिनिधीत्व करित असलेल्या संस्थेस गोपनीय कागदपत्रे हाताळण्याचा अनुभव असून मी दिलेली सर्व माहिती /सोबत जोडलेली कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आल्यास, त्याबद्दल माझ्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते याची मला पूर्ण जाणीव आहे व याबद्दलची सर्वस्वी जबाबदारी माझी राहिल.

सही :- _____

नांव :- _____